

Date: June 05, 2021

BSE Ltd. P. J. Towers, Dalal Street, Mumbai - 400 001	National Stock Exchange of India Ltd. 'Exchange Plaza', C-1, Block G Bandra Kurla Complex Bandra (E), Mumbai 400 051
--	--

Ref: Disclosure under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Sub: Newspaper Advertisement- Corrigendum to the Notice of Extra Ordinary General Meeting Dated May 27, 2021

In terms of Regulation 30 read with Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith a corrigendum to the Notice of Extra Ordinary General Meeting ("EGM") which is self-explanatory clippings of newspaper advertisements published in Free Press Journal (in English) and Navshakti (in Marathi) on Saturday, June 05, 2021, regarding ensuing Extra Ordinary General Meeting of the Company to be held on Thursday, June 24, 2021.

Request you to take the same on record.

Thanking you,

For Onward Technologies Limited

DIMPLE CHAUHAN
Digitally signed by
DIMPLE CHAUHAN
Date: 2021.06.05
20:50:01 +05'30'

Dimple Chauhan
Company Secretary

MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION (A Government of Maharashtra Undertaking) E Tender Notice No. 01/2021-2022 E Tenders are invited for below work		
1	Centralized water supply scheme for Shendra & Jaina Indl. Area.. Providing, supplying, erecting, commissioning and testing of 36 MLD pumping machinery and power supply arrangement & substation works at new iackwell at Pathan.	Rs. 31,49,59,911.00
2	Waluj Industrial Area.. M&R to Roads.. Strom water gutters repairs & construction along main road near Ranianeon turn.	Rs. 38,20,161.00
3	M&R to centralized water supply scheme at Waluj.. providing, installing and commissioning of 110 volt DC power supply system, repairs to 3.3 KV HT switchboard panel, SF-6 breaker panels and RTCC panels along with street light poles and other misc. works at Jackwell, Brahmaganav.	Rs. 31,08,431.00
4	M&R to centralized water supply scheme, Waluj.. Repairs and replacement of ACB's of LT panels with required spares/accessories at WTP, Waluj.	Rs. 26,83,066.00
5	M&R to water supply scheme at Dhule.. Designing, manufacturing, providing, installing, commissioning and testing of Detuned Reactive power compensation system with reactor panel at RW and PW @ Dhule I. A.	Rs. 24,21,530.00
6	Chikalthana Industrial Area.. M&R to NRB Building.. water proofing & misc. repairs to Annex Building (a), CFC.	Rs. 16,99,282.00
7	Chikalthana & Aurangabad Industrial Area.. M&R to Roads Maintenance of Landscaping for 3 years in Industrial Area. (2nd call)	Rs. 16,97,110.00
8	Waluj Industrial Area.. ML&R to W/S/S.. repairs to cement concrete crash bridge on service road.	Rs. 16,57,050.00
9	Waluj Industrial Area.. ML&R to Roads.. premansoon work for Waluj Industrial Area.	Rs. 16,27,927.00
10	Waluj Industrial Area.. M&R to Fire station.. water proofing to fire station office building at Waluj.	Rs. 15,92,617.00
11	Waluj Industrial Area.. M&R to Roads.. providing 900 mm dia RCC pipes water drainages from plot No. X-99 to X-313 through UPL and open space No. 19/1 for disposal of water. (2nd call)	Rs. 14,02,935.00
12	Shendra Industrial Area.. Providing, laying and jointing of HOPE pipeline with dedicated water supply of sericulture to Development officer Grade-I, District Sericulture office, Aurangabad (D.C.work) (2nd call)	Rs. 12,03,006.00
13	M&R to W/S/S at Nashik/S inner.. AMC of LT panels with spares and misc. materials for day to day maintenance of water supolv at Nashik/Sinner.	Rs. 11,61,615.00
14	Additional Latur Industrial Area.. M&R to Water supply scheme.. Rewinding of 3 15 KVA copper transformer and allied works at Jackwell and WTP.	Rs. 2,06,725.00

Blank tender document and other information for above works are available on website for work No.1 to 14 For work No. 1 dt. 08/06/2021 to dt. 02/07/2021 and work No. 2,6,8,9 from dt. 07/06/2021 to dt. 22/06/2021 and work No. 3,4,5 from dt. 09/06/2021 to dt. 24/06/2021 and work No. 7,11,12 from dt. 07/06/2021 to dt. 16/06/2021 and work No. 10,13,14 from dt. 08/06/2021 to dt. 23/06/2021 on MIDC website www.midcindia.org (Aurangabad Zone).

The right to cancel, continue or modify tender notice or part thereof is reserved by Maharashtra Industrial Development Corporation.

CIN: L28920MH1991PLC062542
Regd. Office: Sterling Center, 2nd Floor, Dr. A.B. Road, Worli, Mumbai - 400018
Website : www.onwardgroup.com
Email : investors@onwardgroup.com
Tel : +91 22 24926570



onward
TECHNOLOGIES
Your Imagination. Delivered to Perfection™

CORRIGENDUM TO NOTICE OF THE EXTRA-ORDINARY GENERAL MEETING OF THE SHAREHOLDERS TO BE HELD ON JUNE, 24 2021

We draw attention of all the Members of Onward Technologies Limited ("the Company") to the Notice dated May 27, 2021 in respect of the Extra-Ordinary General Meeting ("EGM") to be held on Thursday, June 24, 2021 at 11:00 a.m. IST through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM).

Pursuant to the Regulation 164 of SEBI (ICDR) Regulation read with clause 4(c) of SEBI Circular No. CIR/MIRSD/2/2013 dated January 24, 2013 and with reference to the Extra-Ordinary General Meeting (EGM) on June 24, 2021, the explanatory Statement captioned "Identity of the natural persons who are the ultimate beneficial owners of the shares proposed to be allotted and/or who ultimately control the proposed allottees, the percentage of total preferential issue capital that may be held by them (*)" of the Notice of EGM, be hereby read as under:

Name & Address of the Proposed Allottee	Category	Identity of Ultimate Beneficial Owners	No. & % of equity shares held prior to the preferential allotment		No. & % of New Equity Shares post preferential allotment		No. & % of warrants post conversion into equity shares under preferential allotment	
			No. of shares	%	No. of shares	%	No. of warrants	%
Infinity Direct Holdings 7th Floor, GFIN Tower, 42 Hotel Street, Cybercity, Ebene 72201, Republic of Mauritius	Non-Promoter	Mr. James Paton, CEO of Infinity Investment Management**	Nil	Nil	11,00,000	5.05%	43,00,000	19.73%
Total			Nil	Nil	11,00,000	5.05%	43,00,000	19.73%

* The post issue numbers and % of the equity share capital held by the Proposed Allottee has been calculated on the assumption that all the 43,00,000 warrants proposed to be issued shall be converted into equity shares of the Company.

** Infinity Direct Holdings is a 100% subsidiary of Infinity Holdings. There is no natural person who, whether acting alone or together or through one or more juridical person, has ownership of or entitlement to more than 2% of shares or capital or profits of Infinity Holdings or who exercise control through other means except as given below:

Infinity Investment Management has 100% control over the investment decisions of Infinity Holdings by virtue of an investment management agreement between Infinity Investment Management and Infinity Holdings. No individual has any controlling interest in Infinity Investment Management.

The Notice of the EGM shall always be read with this Corrigendum. The Corrigendum to the Notice of the EGM is being uploaded on the website of the Company (www.onwardgroup.com). All other contents of the Notice of the EGM save and except as modified or supplemented by this Corrigendum, shall remain unchanged.

By Order of the Board
For Onward Technologies Limited
Sd/-
Dimple Chauhan
Company Secretary
M. No. A51595

Place: Mumbai
Date: June 05, 2021

COSMOS CO-OP BANK LTD. Recovery & Write-off Department, Region-II
Correspondence Address : Horizon Building, 1st Floor, Ranade Road & Gokhale Road Junction, Gokhale Road (North), Dadar (West), Mumbai 400 028. Phone No. 022-24476012/57/58

DEMAND NOTICE NOTICE UNDER SECTION 13 (2) OF SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT-2002.

I, the undersigned as the Authorised Officer of The Cosmos Co-Op Bank Ltd., hereby give the following notice to the below mentioned Borrower, Co-Borrower, Guarantors, Mortgagor who have grossly failed to discharge their legal liability i.e. defaulted in the repayment of the amount i.e. principal as well as the interest and other charges accrued thereon for Loan have become Non-Performing Assets (N.P.A. as on 31.03.2021) of our Bank. Accordingly, Notice(S) dated 19th May 2021 were issued to them under section 13(2) of Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and rules thereto, on their last known addresses through India Post on 21st May 2021, however the same have been returned un-served with remark "UNCLAIMED" and it is apprehended that the parties mentioned herein are avoiding the service of the same, as such Borrower, Co-Borrower, Guarantors, Mortgagor named below are hereby intimated by way of this publication notice to clear their entire outstanding dues for the loan facility availed and also for which security have been created by them as detailed under:-

Name of the Borrower, Co-Borrower, Guarantors & Mortgagor And Address	Notice Dispatch Date & Amount(S) Demanded
1. Borrower:- M/s. SALT CLOTHING & CO. Proprietorship Firm through its Sole Proprietor - Mr. Ajay Suresh Kathuria Office at : Unit No. 101, Akurli Road, Laxmi Nagar, Damu Nagar, Last Bus Stop, Near Foken Dairy, Kandivali (E), Mumbai - 400101. & R/at:- Flat No. B-33, 3rd Floor, Building No. 315-A-1, Mira Shrishti CHSL, Shrishti Residential Complex, Sector-III, Mira Raod (East)-401 107, Thane AND Flat No. 1503, Building No. 2, Raheja Willows CHSL, Kandivali East, Mumbai 400 101.	₹ 2,01,39,172/- (Rupees Two Crore One Lakh Thirty Nine Thousand One Hundred Seventy Two Only) plus further interest @14% p.a. & charges thereon from 01.05.2021.
2. Co-Borrower:- Mrs. Sarla Suresh Kathuria	
3. Guarantor/Mortgagor:- Mr. Suresh Gurubaksh Kathuria	
All above 2 & 3 residing at: Flat No. B-33, 3rd Floor, Building No. 315-A-1, Mira Shrishti CHSL, Shrishti Residential Complex, Sector-III, Mira Raod (East)-401 107, Thane	
4. Guarantor:- Mr. Vikas Vedprakash Sardana	
R/at:- Flat No. B-33, 3rd Floor, Building No. 315-A-1, Mira Shrishti CHSL, Shrishti Residential Complex, Sector-III, Mira Raod (East) - 401 107, Thane AND Flat No. B-41, Yamuna CHS LTD, Shrishti Complex, Sector-III, Near Surya Shopping Centre, Mira Raod (East)-401 107, Thane	
Loan Account No.- 017105117210003, Branch Name - Vileparle East	

DESCRIPTION OF THE SECURITY
SCHEDULE I - Immovable Property
All that piece and parcel of the Flat No. B-33, adm. 61.31 sq. mtrs. situated on 3rd floor in the Building No. 315-A-1 of Mira Shrishti Co-op. Hsg. Soc. Ltd. owned by Mr. Suresh Gurubaksh Kathuria, standing on piece of land bearing S. Nos. 207, 217, 218, 219, 220, 229 and 230 of village Mira situated in Sector III, Village Mira, Dist. Thane within Registration District and Sub District of Mumbai City and Mumbai Suburban and within the local limits of Greater Mumbai Municipal Corporation. Along with proportionate right in the land under the building with right, title and interest in the said property with rights of ways, easements etc. available to said premises and with share certificate and membership attached to said premises.

SCHEDULE II - Movable Property
Plant & Machinery at Unit No.1, Akurli Road, Laxmi Nagar, Opp. Foken Dairy, Damu Nagar, Kandivali (E), Mumbai-400101, belonging to M/s. Salt Clothing Co.
Plant & Machinery at Unit No.2, 1st floor situated at Swami Samarth Compound, Road No.5, Kandivali (E), Mumbai-400101, belonging to M/s. Salt Clothing Co.
Plant & Machinery at Unit No.3, 1st floor situated at Laxmi Nagar, Near Foken Dairy, Kandivali (E), Mumbai-400101, belonging to M/s. Salt Clothing Co.
The List of Stock & Debtors, etc. hypothecated under this Indenture is given separately in Annexure-A.

This step is being taken for substituted service of the un-served notice (s). The above mentioned Borrower, Co-Borrower, Guarantors, Mortgagor are advised to make the payments of amount demanded above along with future interest and other charges accrued thereon, within 60 days from the date of publication of this notice failing which (without prejudice to any other right remedy available with The Cosmos Co-op Bank Ltd.) further steps for taking possession of the Secured Assets/Mortgaged Property will be initiated under the provision of Sec. 13(4) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and rules there to. Please Note that under sub-section (13) of the Section 13 of the SARFAESI Act, the Borrower, Co-Borrower, Guarantors, Mortgagor are barred from transferring and/or dealing with any of the Secured Asset(s) described above by way of sale, lease or otherwise, without obtaining our prior written consent of The Cosmos Co-op Bank Ltd. and non-compliance of the said provisions of the SARFAESI Act is an offence punishable under Section 29 of the SARFAESI Act.

Sd/-
Authorised Officer
Under SARFAESI ACT - 2002
For The Cosmos Co-operative Bank Ltd.

Aspire Home Finance Corporation Limited
Molital Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite ST Depot, Prabhadevi, Mumbai-400025.
Email :- info@ahfc.com CIN :- U65923MH2013PLC248741

POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY/IES)

Whereas the undersigned being the Authorised Officer of the Aspire Home Finance Corporation Ltd. under the Securitisation and Reconstruction of Financial Assets & in compliance of Rule 8(1) of Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued demand notice(s) on the date mentioned against each account calling upon the respective borrower/s to repay the amount as mentioned against each account within 60 days from the date of notice(s)/date of receipt of the said notice/s.

The borrower/s having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/s and the public in general that the undersigned has taken possession of the property/ies described herein below in exercise powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on the dates mentioned against each account.

The borrower/s in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property/ies and any dealing with the property/ies will be subject to the charge of Aspire Home Finance Corporation Ltd., for the amount and interest thereon as per loan agreement. The borrower's attention is invited to provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Sr. No.	Loan Agreement No./Name of the Borrower/Co Borrower/Guarantor	Demand Notice date & Amount	Date of possession Taken	Description of the Property/ies mortgaged
1	LXKR00315-160018510 Dinesh Balkrishna Lad & Deesha Dinesh Lad	23-10-2019 for Rs. 1348700/-	01-06-2021	Flat No.301, 3rd Floor, Ambika Bhavan, Near Amba Mata Mandir, Navapada Cross Road, S.No.334, Navagaon, Dombivli (W), Near Amba Mata, Mandir, Thane, Maharashtra -421202

Place : Maharashtra
Dated : 05.06.2021

Sd/-
Authorized Officer,
(Aspire Home Finance Corporation Ltd.)

Bank of India
ASSET RECOVERY MANAGEMENT BRANCH
Bank of India Building, First Floor, 28, S. V. Road, Andheri (W), Near Andheri West Railway Station, Mumbai - 400 058 Tel No. - 26210406/07, Email: Asset.MNZ@bankofindia.co.in

POSSESSION NOTICE

[See rule-8(1)]
(for Immovable property)

Whereas,
The undersigned being the authorized officer of the Bank of India, ARMB BRANCH under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice Dated 19/06/2019 Calling upon the Borrowers Mr. Mehul Dhirajlal Parekh and Mrs. Yojini Mehul Parekh to repay the amount mentioned in the notice being Rs. 1,45,65,000.00 (Rupees One Crore Forty Five Lakh Sixty Five Thousand) plus uncharged interest with monthly rests within 60 days from the date of receipt of the said Notice.

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under sub-section 4 of Section 13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this 3rd Day of June of the year 2021

The borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of India, ARMB BRANCH for an amount of Rs.1,45,65,000.00 (Rupees One Crore Forty Five Lakh Sixty Five Thousand) and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immovable Property
All that part and parcel of the property consisting of
Flat No. 102, 1st Floor, Ravi Apartment Mulund Ravi Kailash CHSL, Navghar Road, Mulund East, Mumbai-400081
Bounded by :-

On the North by	ROAD
On the South by	VIKRAM APT
On the East by	ROAD
On the West by	U.C. BUILDING

PLACE : MUMBAI
DATE : 05/06/2021

Authorised Officers
Bank of India

Encore Asset Reconstruction Company Private Limited
Encore ARC Corporate office Address : 5th Floor,
Plot No. 137, Sector- 44, Gurugram - 122002, Haryana

Demand Notice Under Section 13(2) of Securitization and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002, read with Rule 3 of the security interest (Enforcement) Rules, 2002.

Whereas the undersigned being the Authorized Officer of Encore Asset Reconstruction Company Private Limited, ("Encore ARC") under the Securitisation and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the security interest (Enforcement) Rules, 2002, issued demand notices under Section 13(2) of the said Act, on the last known addresses of the following Borrower(s) / Mortgagor(s) / Co-borrower(s) / Guarantor(s), however the same have been returned un-served/undelivered/unclaimed.

Notice is hereby given once again, to the following Borrower(s) / Co-Borrower(s) / Mortgagor(s) / Guarantor(s) to pay to Encore Arc, within 60 days from the date of publication of this notice, the amount indicated herein below, together with further interest, till the date of repayment, failing which Encore Arc shall proceed to take necessary steps towards possession of Secured assets/Mortgaged properties as per section 13(4) of SARFAESI Act 2002 and rules made thereunder.

Sr. No.	Loan Account No./Name of the Borrower(s) / Co-Borrower(s)/Guarantor(s) & Address	Address of the Secured /Mortgage Immovable Asset/Property to be enforced	Demand Notice Date and Total Outstanding dues as on 30.04.2021
1	LAN No. LM-01 1. Shri. Tradco Deesan Pvt. Ltd. (Borrower) Reg off-26, Anantwadi, 4th Floor, Bhuleshwar, Mumbai, MH - 400002 Also at: 10/868, Koik Building, Shahapur Road, Ichalkaranji, Tal. Hatkanagale, Kolhapur- 416115, MH 2. Shri. Tradco India Pvt. Ltd. (Corporate Guarantor) Reg off-26, Anantwadi, 4th Floor, Bhuleshwar, Mumbai, MH - 400002 Also at: 10/868, Koik Building, Shahapur Road, Vardhaman Chowk, Ichalkaranji, Dis. Kolhapur (MH)- 416115 3. Mr. Rajatran Babulal Agarwal (Guarantor) Gokul Geet Gopal Apartment, Flat No 4, Opp Laxmi Processors, Ichalkaranji Tal. Hatkanagale, Dist. Kolhapur- 416115 4. Mr. Amar Pawankumar Bairagra (Guarantor) 1301/2 T 6 Rustomjee Ozone Goregaon, Mulund Link Road, Near MTNL Office, Goregaon W Mumbai- 400104 5. Mrs. Nidhi Rajatran Agarwal (Guarantor) Gokul Geet Gopal Apartment, Flat No 4, Opp Laxmi Processors, Ichalkaranji Tal. Hatkanagale, Dist. Kolhapur- 416115 6. Mr. Pawankumar Mungataram Bairagra (Guarantor) 1301/2 T 6 Rustomjee Ozone Goregaon, Mulund Link Road, Near MTNL Office, Goregaon W Mumbai-400104 7. Bairagra Builders Pvt Ltd (Corporate Guarantor & Mortgagor) 503 Unique Towers, Opp. Mahesh Nagar, Behind Patel Petrol Pump, S.V. Road, Goregaon, Mumbai- 400062	Basement, Ground Floor & First Floor in building known as Banarasi Heritage Condominium, Off Malad Link Road, Near Inorbit Mall, Ram Nagar, Malad (w), Mumbai -400064, Constructed on plot no. C, bearing Old Survey no. 271, New Survey No. 504 (Part), CTS no. 1406-A/25111 admstruing 1183.08 sq mtrs in Revenue Village, Malad South, Taluka Borivali, District Mumbai Suburban	04.05.2021 Rs. 12,12,04,412/- (Rupees Twelve Crore Twelve Lakh Four Thousand Four Hundred Twelve Only)

The said Borrower(s) / Co-Borrower(s) / Mortgagor(s) / Guarantor(s) are also hereby prohibited to alienate, create third party interest on the above-mentioned properties without prior written consent of Encore Arc.

Place: Gurugram
Date: 04.05.2021

Sd/-
Authorised Officer
Encore Asset Reconstruction Company Private Limited

OMKARA ASSETS RECONSTRUCTION PRIVATE LIMITED
Regd. Office :- 9, M.P. Nagar, 1st Street, Kogru Nagar Extn., Tirupur - 641607.
Corporate Office :- C/515, Kanakia Zillion, Junction of LBS Road and CST Road, BKC Annex, Near Equinox, Kuria (West), Mumbai - 400070.

PUBLIC NOTICE

This is to inform that our Public Notice for e-auction for sale of immovable property in the account of Mata Rani Private Limited published in "The Free Press Journal" Mumbai Edition on 20.05.2021. Due to unavoidable circumstances, it has now been decided to cancel the said e-auction sale process till further notice.

Sd/-
Date : 05.06.2021
Authorized Officer, OMKARA ASSETS RECONSTRUCTION PVT. LTD.
Place : Mumbai
(Acting in its capacity as a Trustee of OMKARA PS 02/2020-21 Trust)

यूनियन बैंक
Union Bank of India

VASAI EAST BRANCH
Shop No. 19 & 20, AGARWAL NAGARI, VASAI
Tel.No. : (0250-2959090)
Email ID : bm2075@unionbankofindia.com

DEMAND NOTICE

U/s.13(2) read with Sec.13 (3) of SARFAESI Act 2002

The Authorised officer of the Bank has issued demand notices in compliance of section 13(2) of SARFAESI Act-2002 to the below mentioned Borrower/ Guarantors demanding outstanding amount within 60 days from the issue of the said notice, mentioned as per details. The said notices to the following Borrower/ Guarantors.

Name & address of Borrower/ Guarantor	Description of the Property
Mr.Raju Chandrabali Yadav Mrs. Vimla Raju Yadav Flat No.003, ground floor B wing,Anant Ashray Building, Sanyukta nagar, Near Babu Dham Mandir, Sanyukta Nagar Road, Behind Rahul Complex, Village Achole Nallasopara East Palghar-401 209	Ashray Building, Sanyukta Nagar, Near babu Dham mandir, Sanyukta Nagar Road,Old surveyNo.68 New Survey No. 104, Hissa No.5, Built Up Area 490 sft, Behind Rahul complex, Village Achole Nallasopara,East Palghar 401 209)
Rs.19,396/- as on 04/04/2021 +further int. thereon & other charges	Notice dated 04/05/2021

Whereas request of the Borrower & Guarantors as mentioned above Union Bank of India, (Eriswile Andhra Bank) Vasai East Branch has sanctioned the credit facilities. The above account has been classified as NPA due to non payments of principal and interest thereon and consequently notices of demand issued to the Borrowers & Guarantors on the above mentioned dates & on the given address under section 13 sub section(2) of the SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 but it was returned un served whereas the aforesaid dues of the bank are secured by the securities mentioned against the name of the borrowers, the aforesaid Demand is hereby made against borrowers & guarantors under section 13 sub section (2) of the said Act, all the above addresses through this notice to repay the above noted dues to the bank mentioned against their names plus upto date interest within 60 days from the date of notice failing which the bank will proceed further to take steps U/s 13 sub section (4) of the SARFAESI Act 2002. All the above borrowers and guarantors are advised not to sell, transfer to any other type of transfer of the above mentioned properties mortgaged with the bank without prior approval of the bank. The borrowers/Guarantors are advised to collect ORIGINAL NOTICE issued U/s. 13(2) from the undersigned on any working day.

Sd/-
Authorised Officer,
UNION BANK OF INDIA

Date: 05/06/2021
Place: Vasai

बृहन्मुंबई महानगरपालिका

सहाय्यक आयुक्त पी/उत्तर विभाग (घ.क.च. खाते)
सहा.अभि./घकच/१८४८/ पीउ दि. ०१.०६.२०२१

शुद्धिपत्रक

सहाय्यक आयुक्त पी/उत्तर विभाग पी/उत्तर विभागात स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान (वस्ती स्वच्छता योजना) राबविण्याबाबत. या कामांकरिता पी/उत्तर विभाग कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात नोंदीकृत असणाऱ्या इच्छुक संस्थांकडून त्यांची पात्रता यादी तयार करून सोडत पध्दतीने निवड करून काम करण्यासाठी अर्ज मागविण्याकरिता दि. ०१.०६.२०२१ रोजी वृत्तपत्रात जाहिरात देण्यात आलेली होती.

त्यामध्ये अर्जाची किंमत घकचय विभागाच्या चुकीने रु. २०००/- अधिक ५ टक्के ६५ अशी देण्यात आलेली होती. तरी ती रु. ५००/- अधिक ५ टक्के ६५१ (एकूण रु. ५.२५/-) अशी वाचण्यात यावी.

सही/-
सहा.आयुक्त, पी/उत्तर विभाग

PRO/415/ADV/2021-22/CORRI

थोडासाही ताप येता, डॉक्टरांना जाऊन भेटा

केनरा बँक Canara Bank
सिस्टिमेट सिंडिकेट

ARM - II BRANCH, MUMBAI
3rd Floor, Canara Bank Building,
Adi Marzban Street, Mumbai,
400001, Tel.: 022-22651128 / 29
Email- cb6289@canarabank.com

SALE NOTICE

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Properties under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged / charged to the Secured Creditor, the Physical Possession of which has been taken by the Authorized Officer of Canara Bank, will be sold on "As is where is" and "As is what is" basis on 23.06.2021 for recovery of Rs. 22,99,04,728.87/- (as on 05.02.2021 plus further interest and charges thereon) due to the ARM-II Branch of Canara Bank from M/s. Patron Industries Ltd., A-4011 (North), Oberai Garden Estate, Chandivali Farm, Andheri (East), Mumbai - 400072, represented by its Directors / Guarantors Mr. Pradeep G Rohra, Mrs. Jyoti Pradeep Rohra.

Description of the Property	Reserve Price	Earnest Money Deposit
Office Premises situated at Unit No. 4009(Part), 4010, 4011, 4012, 4013, 4023 & 4024(Part) on 4th Floor, A1 Wing, Oberai Garden Estate, Oberai Garden Premises CHS CTS No. 47 & 47/1 to 47/20 of Village Chandivali, Chandivali Farm Road Chandivali Studio Compound Chandivali, Andheri (East), Mumbai - 400072 having extent of 3700 sq.ft. (super Built-up) standing in the name of Mr. Pradeep G Rohra and Mrs. Jyoti P Rohra	₹. 41,30,000/-	₹. 41,30,000/-

The Earnest Money Deposit shall be deposited on or before 22.06.2021 upto 05:00 pm. Details of EMD and other documents to be submitted to service provider on or before 22.06.2021 upto 05:00 pm. Date up to which documents can be deposited with Bank is 22.06.2021. Date of inspection of property on 15.06.2021 with prior appointment with Authorized Officer.

For detailed terms and conditions of the sale, please refer the link "E-Auction" provided in Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Mr. Pradeep Padman, Chief Manager, Canara Bank, ARM II Branch, Mumbai (Tel. No. 022-22651128 / 29, Mob. No. 7639236670) OR Mr. Pawar K N, Officer (Mob No.: 9833300312) E-mail: cb6289@canarabank.com during office hours on any working day OR the service provider M/s. C1 India Pvt. Ltd., Udyog Vihar, Phase-2, Guff Petrolchem Building, Bldg. No. 301, Gurgaon, Haryana - 122015 (Contact No. +91 124 4302020 / 21 / 22 / 23 / 24), E-mail: support@bankeuctions.com; hareesh.gowda@c1india.com. Contact person Mr. Hareesh Gowda, Mob. No. 9594597555.

Sd/-
Date: 03.06.2021
Authorized Officer,
Canara Bank, ARM-II Branch
Place: Mumbai

SPL SUPREME PETROCHEM LTD
CIN : L23200MH1989PLC054633
Regd. Office: Solitaire Corporate Park, Building No.11, 5th Floor, 167, Guru Hargovindji Marg, Andheri-Ghatkopar Link Road, Chakala, Andheri (East), Mumbai - 400093
Tel. No. : 022-67091900/6935927 Fax No. : 022-40055681
E-mail : investorhelpline@spl.co.in Website : http://www.supremepetrochem.com

NOTICE TO THE SHAREHOLDERS FOR 32nd ANNUAL GENERAL MEETING (AGM) OF THE COMPANY AND DESPATCH OF ANNUAL REPORT 2020-21

Notice is hereby given that the 32nd AGM of SUPREME PETROCHEM LTD will be held on Thursday, July 1, 2021 at 4.30 p.m. IST through Video Conference ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM") to transact the items of business as set out in the Notice of the AGM.

In view of the continuing Covid-19 pandemic and resultant difficulties including despatch of physical copies of the Annual Report, the Ministry of Corporate Affairs (MCA) has vide its General Circular No. 02/2021 dated January 13, 2021 read with Circular No. 20/2020 dated May 5, 2020, Circular No. 14/2020 dated April 8, 2020 and Circular No. 17/2020 dated April 13, 2020, (collectively referred to as "MCA Circulars") and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 has dispensed with the requirement of despatch of physical copies of the Annual Report. Accordingly the Company has sent the Notice of its 32nd AGM related to Financial Year 2020-21 on June 04, 2021 through electronic mode only to those Members whose e-mail addresses are registered with the Company's R&T Agent - KFin Technologies Private Limited (KFin) and Depositories viz CDSL/NSDL. The Annual Report of the company for FY. 2020-21 consisted of AGM Notice is also available on Company's website www.supremepetrochem.com, website of Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of KFin at https://evoting.kfintech.com and can also be obtained electronically by writing a mail to investorhelpline@spl.co.in.

The Members are provided with the facility to cast their vote electronically (viz. remote e-voting) on all resolutions set forth in the aforesaid Notice of its 32nd AGM using the e-voting platform provided by KFin, following the process elaborated in the said AGM Notice. The remote e-voting period will commence on Sunday, June 27, 2021 at 9.00 a.m. (IST) and will end on Wednesday, June 30, 2021, at 5.00 p.m. (IST). Members will not be allowed to undertake remote e-voting beyond the said date and time. During the period, when remote e-voting remains open, shareholders holding shares either physical or in demat mode, as on the cut off date viz. Thursday, June 24, 2021, may cast their vote electronically. Any person who acquires shares of the Company after the dispatch of the AGM Notice and hold shares as on the cut off date i.e. Thursday, June 24, 2021 may obtain the login id and password by sending a request alongwith their shareholding details to ganesh.patro@kfintech.com or following the process as mentioned in the AGM notice for the same. The facility of e-voting during the AGM, shall also be made available to Members attending the AGM through VC/OAVM, who have not already cast their vote by remote e-voting, as per the process specified in the said AGM notice already sent to the members.

Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM can also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled



आयआयएफएल फायनान्स लिमिटेड
(पूर्वीची आयआयएफएल होल्डिंग्स लिमिटेड)
सीआयएन क्र.: एल ६७१००एमएच १९९५पीएलसी ०९३७९७

नोंदणीकृत कार्यालय: आयआयएफएल हाऊस, सन इन्फोटेक पार्क, रोड क्र.: १६ व्ही, प्लॉट क्र. बी-२३, ठाणे इंडस्ट्रियल एरिया, वाळू इस्टेट, ठाणे-४००६०४, फोन: (९१-२२) ४१०३ ५०००. फॅक्स: (९१-२२) २५८० ६६५४ ई-मेल: shareholders@iifl.com संकेतस्थळ: www.iifl.com

वार्षिक सर्व साधारण सभा सूचना

येथे असे सूचित करण्यात येते की आय आय एफ एल लिमिटेड ("कंपनी") ची सव्वीसवी वार्षिक सर्व साधारण सभा ("एजीएम") ही बुधवार, जून ३०, २०२१ रोजी दुपारी २.०० वाजता (भारतीय वेळेनुसार), व्हिडियो कॉन्फरन्स ("व्हीसी")/ इतर ऑडियो व्हिज्युअल मिन्स ("ओएव्हीएम") द्वारे एजीएम सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायविषयक व्यवहारांकरिता घेण्यात येणार आहे.

येथे असे देखील सूचित करण्यात येते की कंपनी कायदा, २०१३ ("कायदा") च्या विभाग ९१ सह कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम १० आणि व्हीसी (लिस्टिंग अॅंड ऑब्लिगेशन रिक्वायरमेंट) नियमक, २०१५ च्या नियमक ४२ ("लिस्टिंग रेग्युलेशन") नुसार सदस्य नोंद वही आणि शेअर हस्तांतरण पुस्तिका ही गुप्तवार, जून २४ २०२१ ते बुधवार, जून ३०, २०२१ (दोन्ही दिवस धरून) एजीएमकरिता म्हणून बंद असतील.

कोविड -१९ महामारीचा प्रदुर्भाव बघता, (एमसीए) म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सद्वारे दिलेल्या मे ०५, २०२० रोजी दिलेल्या परकासह, एप्रिल १३, २०२० आणि जानेवारी १३, २०२१ रोजी दिलेल्या सामान्य परकांसह (एकत्रित पणे "एमसीए प्रकाश") सह सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ चे १२, २०२० रोजी जाहिर केलेल्या सिक्युरिटीज अॅंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या परिपत्रकानुसार आणि सेबी/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ क्रमांकाचे, जानेवारी १५, २०२१ रोजी सिक्युरिटीज अॅंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे दिले गेले असून ("सेबी प्रकाश") त्यानुसार कंपनीला एजीएम ही व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून घ्यावी लागणार आहे आणि भौतिक पद्धतीने कोणतेही सदस्य एका ठिकाणवार जमा होऊ शकणार नाही. या सगळ्या सूचनांसह लिस्टिंग रेग्युलेशन, एमसीए प्रकाश आणि सेबी परकांसह (एजीएम ही व्हीसी/ओएव्हीएम द्वारे घेतली जाईल).

एजीएमची सूचना ही आर्थिक वर्ष २०२०-२१ करताच्या वार्षिक अहवालास फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमाने सदस्यांना पाठविली जाईल. कंपनीकडे/डिपॉझिटर सभासदांकडे ई-मेल अॅड्रेस नोंदविलेल्या सदस्यांना वरती नमूद केलेल्या एमसीए आणि सेबी परकांसह ती पाठविली जाईल. त्याच प्रमाणे तो कंपनीच्या संकेतस्थळावर देखील www.iifl.com उपलब्ध आहे. याच बरोबर सूचना आणि वार्षिक अहवाल हा स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळावर म्हणजेच www.bseindia.com आणि www.nseindia.com आणि लिंक इनटाइम इंडिया प्रॉव्हायडर लिमिटेड (रिमोट ई-मतदान/ई-मतदान सुविधेकरिता असेलेली एजंसी) यांच्या <https://investvote.linkintime.co.in> या संकेतस्थळावर देखिली ती उपलब्ध असेल. सदस्यांना एजीएमला व्ही/ओएव्हीएमच्या सुविधेचे हजर राहणे याक शक्ये. एजीएम ला कसे जाईल होता येईल याच्या सूचना एजीएम सूचनेसह दिलेल्या आहेत. एजीएमला व्ही/ओएव्हीएम पद्धतीने हजर असलेल्याच सदस्यांची हजेरी ही पटावरती हजर अशी गृहीत धरली जाईल, जी कायद्याच्या विभाग १०३ प्रमाणे आवश्यक असेल.

कंपनीद्वारे रिमोट ई-मतदानीची सुविधा (रिमोट ई-मतदान) सगळ्या सदस्यांकरिता एजीएमच्या सूचनेमध्ये दिलेल्या नियमांकाबद्दल आपले मत नोंदवण्याकरिता देण्यात आलेली आहे.याव्यतिरिक्त एजीएम बैठकीच्या वेळेला ई-मतदान प्रणाली द्वारे (ई-मतदान) करण्याची सुविधा देखील दिली जाईल. ई-मतदान/रिमोट ई-मतदानीची तपशीलवार माहिती ही एजीएमच्या सूचनेमध्ये देण्यात आलेली आहे.

ज्यासदस्यांनी कंपनी/डिपॉझिटरकडे ई-मेल अॅड्रेस नोंदणीकृत आहे, त्यांना एजीएम सूचनेसह ई-मतदानीचे लॉगिन डीटेल पाठविण्यात आलेले असून, ते नोंदणीकृत ई-मेल अॅड्रेसवर देखील पाठविले जातील.

ज्या सदस्यांकडे भौतिक स्वरूपात शेअर्स आहेत आणि त्यांचा ई-मेल अॅड्रेस कंपनी/डिपॉझिटर कडे किंवा कंपनी कडून शेअर्स घेणे वेळी असलेल्या व्यक्तीकडे नसल्यास आणि एखादी व्यक्ती जर सूचना पाठविल्या नंतर सदस्य झालेली असेल, म्हणजेच एखादा व्यक्ती जर बुधवार, जून २३, २०२१ किंवा त्यानंतर सदस्य झालेला असेल, तर त्या सदस्यास आपला युझर आयडी आणि पासवर्ड हा mt_helpdesk@linkintime.co.in येथे विनंतीकरण मागून घेता येऊ शकतो.

आपला ई-मेल अॅड्रेस, बँकेचा तपशील आणि मोबाईल नंबर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तातुली नोंदवण्यास असल्यास कृपया https://linkintime.co.in/emailreg/email_register.html येथे गेट छा आणि त्याची नोंदणी म्हणजेच ई-मेल अॅड्रेस, बँकेचा तपशील आणि मोबाईल नंबर कसा नोंदवण्याचा हे जाणून घेण्याकरिता एजीएम सूचनेचा संदर्भ घ्यावा.

सदस्यांना २६व्या एजीएमची सूचना काळजीपूर्वक वाचण्याची विनंती केली जाते आहे, कारण त्यात दिलेल्या सूचनांद्वारे एजीएम ला जाईल होणे, एजीएमच्या वेळेला ई-मतदान किंवा रिमोट ई-मतदानीच्या माध्यमाने आपले मत कसे नोंदवण्याचे हे आपल्याला समजून घेता येऊ शकेल.

आय आय एफ एल फायनान्स लिमिटेड करिता (पूर्वीची आय आय एफ एल होल्डिंग्स लिमिटेड) स्वाक्षरीकर्ता **स्नेहा पटवर्धन** कंपनी सचिव

स्थळ: मुंबई
तारीख: जून ०४, २०२१



TATA CAPITAL LIMITED

नोंदणीकृत कार्यालय: ११ वा मजला, टॉवर ए, पॅनिन्सुला बिझनेस पार्क, गणपतराव कदम मार्ग, लोअर फ्लॉ, मुंबई-४०० ०१३. सीआयएन-यु६५९९०एमएच१९९५पीएलसी०६०६७०

दूर: २०२२-६६०६९००० फॅक्स: ०२२-६६५६२६९९ वेबसाईट: www.tatacapital.com

याद्वारे सूचना देण्यात येते की, एजीएमच्या निमंत्रणाच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्याकरिता टाटा कॉर्पोरेट लिमिटेड ("कंपनी") ची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") सोमवार, २८ जून, २०२१ रोजी स. १०.०० वा. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटर लिमिटेड ("एग्रेसिटीव्") ने पुनर्वलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ("व्हीसी")/अडर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स ("ओएव्हीएम") सुविधे मार्फत होईल.

कोव्हीड-१९ साध रोगाचा प्रसार पाहता, निगम व्यवहार मंजलावने जारी केलेल्या दिनांक १३ जानेवारी, २०२१ च्या सक्च्युलर क्र. ०२/२०२१, दिनांक ५ मे, २०२० च्या सक्च्युलर क्र. २०/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२० च्या सक्च्युलर क्र. १४/२०२० आणि दिनांक १३ एप्रिल, २०२० च्या सक्च्युलर क्र. १७/२०२० (" एकत्रित उद्देग एमसीए सक्च्युलर्स") सह वाचत कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रयोग्य तरतुदी आणि त्या अंतर्गत बनवलेल्या नियमांचा अनुपालनात एजीएम व्हीसी/ओएव्हीएम मार्फत घेतली जाईल.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०२ ला अनुसरून स्पष्टीकरणत्मक निवेदनासह एजीएम मध्ये ज्याचेकडे कामकाज मांडणारी सूचना आणि आ. व. २०२०-२१ साठी कंपनीचा वार्षिक अहवाल त्यांचे ई-मेल अॅड्रेसस डिपॉझिटर किंवा रजिस्ट्रारकडे नोंदवले असतील त्या सभासदांना ४ जून, २०२१ रोजी फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमाने पाठवले आहे.

एमसीए सक्च्युलर्सनुसार, सभासदांना एजीएमची सूचना किंवा आ. व. २०२०-२१ साठी वार्षिक अहवाल यांच्या प्रत्यक्ष प्रती पाठवण्या जाणार नाहीत. आ. व. २०२०-२१ साठी कंपनीच्या वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना कंपनीची वेबसाईट www.tatacapital.com वर देखील उपलब्ध असेल. पुढे, एजीएमची सूचना एग्रेसिटीव्ही वेबसाईट www.evoting.nsdl.com वर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाईट www.nseindia.com वर सुद्धा उपलब्ध असेल.

कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम १०८ सहवाचता वेळोवेळी सुधारित कंपनीचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४चा नियम २०च्या अनुपालनात एजीएमच्या सूचनेत मांडलेले कामकाज एग्रेसिटीव्ही च्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग सिस्टिम मार्फत करा येईल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानाची सुविधा ("रिमोट ई-व्होटिंग") देऊ करताना कंपनीला आनंद होत आहे. सोमवार, २१ जून, २०२१ हा कड-ऑफ डेट रोजीस सभासदांच्या नोंदवलेली किंवा डिपॉझिटरनी ठेवलेल्या लाभाची मालकांच्या नोंदवलेली ज्यॉंची नावे नोंदवली असतील ते सभावर एकत्र खाली नमूद केल्याप्रमाणे ई-व्होटिंग कालावधीत रिमोट ई-व्होटिंगची सुविधा वापरण्यास किंवा एजीएम मध्ये ई-व्होटिंग करण्यास हक्कदार असतील.

रिमोट ई-व्होटिंगची सुरुवात गुन्वार, २४ जून, २०२१ रोजी स. १.०० वा होईल आणि रविवार २७ जून, २०२१ रोजी स. ५.०० वा. संपेल. रिमोट ई-व्होटिंगची सुविधा एजीएम मध्ये देखील उपलब्ध करून देण्यात येईल आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटिंग द्वारे आधीच त्यांचे मत दिलेले नसेल अशा व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएम मध्ये हजर राहणाऱ्या सभासदांना एजीएम मध्ये रिमोट ई-व्होटिंग सिस्टिम मार्फत त्यांचे मतानुसार वापरणे शक्य होईल. सभेचा आधी रिमोट ई-व्होटिंग ज्यॉंची त्यांचे मत दिलेले असलेले मुद्द्या व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम ला हजर/कचे सभाभागी होऊ शकतात परंतु पुन्हा त्यांचे मत देण्यास ते हक्कदार नसतील.

सभा संपल्यावर १५ मिनिटे सभासदांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देणे शक्य होईल आणि त्यानंतर एग्रेसिटीव्ही कडून मतदानासाठी रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल निष्क्रिय केले जाईल. रिमोट ई-व्होटिंग आणि व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहण्यासाठी तपशिलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिली आहे.

ज्या व्यक्तीने एजीएमची सूचना पाठवण्यावर आणि सोमवार, २१ जून, २०२१ हा कड-ऑफ डेट पूर्वी शेअर्स संगणक करून सभासद झाली असेल ती evoting@nsdl.co.in वर एग्रेसिटीव्ही शी ईमेल करून किंवा टोल फ्री क्रमांक १८०० १०२० ९९०/१८०० २२४ ४३० वर संपर्क साधून नमूद आयडी आणि पासवर्ड मिळवून रिमोट ई-व्होटिंग करू शकते. डिजिटल स्वरूपात शेअर्स धारण करणारे व ज्यांनी अनुसूचित त्यांचे ई-मेल अॅड्रेसस नोंदवलेले नाहीत अशा सभासदांनी कृपया त्यांचे ई-मेल अॅड्रेसस आणि मोबाईल क्रमांक त्यांच्या डिपॉझिटर पॉर्टफोलिओकडे नोंदवतात. जे सभासद प्रत्यक्ष प्रकारे शेअर्स धारण करतात त्यांनी कृपया आमचे रजिस्ट्रार टोएसअर दारागां कन्सल्टंटस प्रायव्हेट लिमिटेड (पुर्वीचे नाव टोएसअर दारागां लिमिटेड) यांच्याशी csq-unit@tcpindia.co.in येथे संपर्क साधावा.

व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम ला उपस्थित राहण्याचा किंवा रिमोट ई-व्होटिंगच्या संदर्भात कोणत्याही चौकशी किंवा समस्यांच्या बाबतीत सभासदांनी कंपनीला investors@tatacapital.com वर लिहावे. सभासद www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शन येथे उपलब्ध भाषाभाषांसाठी फ्रिक्वेटली आम्हास क्वेश्चन (एफएक्चुज) आणि भाषाभाषांसाठी ई-व्होटिंग युजर मॅन्युअल देखील पाहू शकतात किंवा टोल फ्री क्र. १८०० १०२० ९९०/१८०० २२४ ४३० वर काल करू शकतात किंवा evoting@nsdl.co.in वर एक विनंती पाठवू शकतात.

संचालक मंडळाच्या आदेशावरून टाटा कॉर्पोरेट लिमिटेड साठी सही / सरिता कामध हेड-लिंगल अॅंड कॉम्प्लायन्स अॅंड कचे मॅनेजर

ठिकाण: मुंबई
दिनांक: ४ जून, २०२१

CIN: L28920MH1991PLC062542
Regd.Office: Sterling Center, 2nd Floor, Dr. A.B. Road, Worli, Mumbai - 400018
Website : www.onwardgroup.com
Email : investors@onwardgroup.com
Tel : +91 22 24926570



CORRIGENDUM TO NOTICE OF THE EXTRA-ORDINARY GENERAL MEETING OF THE SHAREHOLDERS TO BE HELD ON JUNE, 24 2021

We draw attention of all the Members of Onward Technologies Limited ("the Company") to the Notice dated May 27, 2021 in respect of the Extra-Ordinary General Meeting ("EGM") to be held on Thursday, June 24, 2021 at 11:00 a.m. IST through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM). Pursuant to the Regulation 164 of SEBI (ICDR) Regulation read with clause 4(c) of SEBI Circular No. CIR/MIRSD/2/2013 dated January 24, 2013 and with reference to the Point No. 7 of Item No. 1 from the Explanatory Statement captioned "Identity of the natural persons who are the ultimate beneficial owners of the shares proposed to be allotted and/or who ultimately control the proposed allottees, the percentage of post preferential issue capital that may be held by them ("") of the Notice of EGM, be hereby read as under:

Name & Address of the Proposed Allottee	Category	Identity of Ultimate Beneficial Owners	No. & % of equity shares held prior to the preferential allotment		No. & % of New Equity Shares post preferential allotment		No. & % of warrants post conversion into equity shares under preferential allotment	
			No. of Shares	%	No. of Shares	%	No. of warrants	%
Infinity Direct Holdings 7th Floor, GFin Tower, 42 Hotel Street, Cybercity, Ebene 72201, Republic of Mauritius	Non-Promoter	Mr. James Paton, CEO of Infinity Investment Management**	Nil	Nil	11,00,000	5.05%	43,00,000	19.73%
Total			Nil	Nil	11,00,000	5.05%	43,00,000	19.73%


* The post issue numbers and % of the equity share capital held by the Proposed Allottee has been calculated on the assumption that all the 43,00,000 warrants proposed to be issued shall be converted into equity shares of the Company.

** Infinity Direct Holdings is a 100% subsidiary of Infinity Holdings. There is no natural person who, whether acting alone or together or through one or more juridical person, has ownership of or entitlement to more than 2% of shares or capital or profits of Infinity Holdings or who exercise control through other means except as given below:

Infinity Investment Management has 100% control over the investment decisions of Infinity Holdings by virtue of an investment management agreement between Infinity Investment Management and Infinity Holdings. No individual has any controlling interest in Infinity Investment Management. The Notice of the EGM shall always be read with this Corrigendum. The Corrigendum to the Notice of the EGM is being uploaded on the website of the Company (www.onwardgroup.com). All other contents of the Notice of the EGM save and except as modified or supplemented by this Corrigendum, shall remain unchanged.

By Order of the Board For Onward Technologies Limited
Sd/-
Dimple Chauhan
Company Secretary
M. No. A51595

Place: Mumbai
Date: June 05, 2021




मुथुट होमफिन (इंडिया) लि.
कॉर्पोरेट कार्यालय : १२०१ आणि १२०२, १२ वा मजला, ए विंग, लॉटर कॉर्पोरेट पार्क, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, गोरोगाव (पूर्व), मुंबई-४०० ०६३.

मागणी सूचना

सिक्युरिटायझेशन अॅण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल अॅसेट्स् अॅण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंडेस्ट्रि अॅण्ड, २००२ च्या कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंडेस्ट्रि (एन्फोर्समेंट) रुलस, २००२ च्या नियम ३(१) अन्वये सूचना.

निम्नस्वाक्षरीकार हे सिक्युरिटायझेशन अॅण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल अॅसेट्स् अॅण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंडेस्ट्रि अॅण्ड, २००२ (सदर अॅण्ड) अन्वये मुथुट होमफिन (इंडिया) लि. (एमएचआयएल) चे प्राधिकृत अधिकारी आहेत, सदर अॅण्डच्या कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंडेस्ट्रि (एन्फोर्समेंट) रुलस, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून प्राधिकृत अधिकार्यांनी त्यांना जारी केलेल्या संबंधित मागणी सूचनेत नमूद केलेल्या रकमांची परतफेड करण्यासाठी खालील कर्जदार ("सदर कर्जदार") यांना सांगण्यासाठी सदर अॅण्डच्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना जारी केली होती, जी खाली दिलेली आहे.

वरील संदर्भात सदर कर्जदारांनी काही केले असल्यास इतर दस्तावेज/लिखित सहवाचता कर्ज करारान्वये देय वसुली आणि/किंवा प्रदानाच्या तारखेपर्वत खालील नमूद तारखेपासून सदरहू मागणी सूचनेतील तपशिलानुसार द.म. २% दरने पुढील व्याजासह एकत्रित येथे खालील रक्कम सदर सूचना प्रसिद्धी तारखेपासून ६० दिवसांत एमएचआयएल ला चुकती करण्यासाठी सदर कर्जदारांना याद्वारे पुन्हा एकदा सूचना देण्यात येत आहे. कर्जाच्या निघत परतफेडीसाठी खालील सत्ता संबंधित सदर कर्जदारांनी एमएचआयएलकडे गहाण ठेवण्या आहेत.

मागणी सूचनेद्वारा तारण मनांचे विमोचन करण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात अॅण्डच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुदीकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यांत येत आहे.

अ. क्र.	कर्जदार/(सह-कर्जदार) यांचे नाव/(कर्ज खाते क्र.)/(शाखा)	एकुण धक्काची (₹.)	मागणी सूचनेची तारीख	तारण मत्सेचे वर्णन (स्थायर मिळकत)
१.	श्री. मोहम्मद अयतुर रहमान (कर्जदार) सौ. तावमिरा बीबी ऐतुर रहमान (सह-कर्जदार) (एलसी क्र. ०३७-०३७०१४७४ ठाणे शाखा)	₹. ६,६७,५५४/- रुपये सहा लाख सदसुध हजार पाचशे चौपन्न मात्र	२०-मार्च-२१	रो हाऊस क्र. ६, विंग - 1, आदर्श नगर कॉलनी, गट क्र. १०९, मीजे वाळप, ता. पनवेल, जिल्हा - रायगड - महाराष्ट्र - ४१०२०६. दुय्यम निबंधक पनवेल यांच्या कार्यालयातील विक्री विलेख क्र. ११५३/२०१८ मध्ये सविस्तर वर्णन केलेली.
२.	श्री. मोहम्मद अयतुर रहमान (कर्जदार) सौ. तावमिरा बीबी ऐतुर रहमान (सह-कर्जदार) (एलसी क्र. ०३७-०३७०१४७९ ठाणे शाखा)	₹. ०९,४८,२३६/- रुपये नऊ लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे	२०-मार्च-२१	रो हाऊस क्र. ५, विंग - 1, आदर्श नगर कॉलनी, गट क्र. १०९, मीजे वाळप, ता. पनवेल, जिल्हा - रायगड - महाराष्ट्र - ४१०२०६. दुय्यम निबंधक पनवेल यांच्या कार्यालयातील विक्री विलेख क्र. ११५४/२०१८ मध्ये सविस्तर वर्णन केलेली.
३.	श्री. मयुरेश राजेश कदम (कर्जदार) श्री. राजू आत्माराम कदम (सह-कर्जदार) (एलसी क्र. ०३७-०३७००१६८ ठाणे शाखा)	₹. १०,४४,८०६/- रुपये दहा लाख चव्वेचाळीस हजार आठशे सहा मात्र	२२-एप्रिल-२१	फ्लॅट क्र. ३०५, ३ रा मजला, श्री ओधव पार्क, सर्व्हे क्र. ३३/६, ३३/१, आडिवळी डोकळी, महाराष्ट्र - ४२१३०५
४.	श्री. ज्ञानदेव सुयवंशी (कर्जदार) रेखा सुयवंशी (सह-कर्जदार) (एलसी क्र. ०३७-०३७००९०० ठाणे शाखा)	₹. ९,९८,२९९/- रुपये नऊ लाख अठ्ठचाळीस हजार दोनशे नव्यान्न मात्र	२२-एप्रिल-२१	फ्लॅट क्र. २०१, २ रा मजला, बी विंग, ओम साई अपार्टमेंट, जुना सर्व्हे क्र. १०३/७, ८, ११, नवीन सर्व्हे क्र. ३२४, काल्हेर, भिवंडी, महाराष्ट्र - ४२१३०२
५.	श्री. राजेशकुमार प्यारेलाल गुप्ता (कर्जदार) श्री. प्यारेलाल झरी गुप्ता (सह-कर्जदार) (एलसी क्र. ००२-०००००४०४ मुंबई शाखा)	₹. १७,००,३०३/- रुपये सतरा लाख तीशे तीन मात्र	२२-एप्रिल-२१	फ्लॅट क्र. २०३, ३ रा मजला, सी विंग, शकुंतला संकल्प क्र. १५९, कल्याण शिल रोडच्या समोर, लोढा हेवन जवळ, निळसे, हिस्सा क्र. ५-ए, ठाणे, महाराष्ट्र - ४२१२०४
६.	श्री. अनिल कुमार शाहू (कर्जदार) रन्तो देवी (सह-कर्जदार) (एलसी क्र. ००२-०००००७८३ मुंबई शाखा)	₹. ७,४८,१५४/- रुपये सात लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे	२२-एप्रिल-२१	फ्लॅट क्र. बी/१९, २ रा मजला, अनिता अपार्टमेंट, सर्व्हे क्र. १८७/८, गाव मोरे, नालासोपारा, महाराष्ट्र - ४०१२०९
७.	श्री. रामजित कैलाश यादव (कर्जदार) सौ. मिरा रामजित यादव (सह-कर्जदार) (एलसी क्र. ००२-०००००६८१ मुंबई शाखा)	₹. १०,७७,७२६/- रुपये दहा लाख सत्याहतर हजार सातशे सव्वीस मात्र	०६-मे-२१	फ्लॅट क्र. २०१, २ रा मजला, ए विंग, श्रीगंग, देवी कृपा, सर्व्हे क्र. ८५, नांदिवली रोड, डोंबिवली - पू, ठाणे, महाराष्ट्र - ४२१६०५
८.	श्री. सचिन लक्ष्मण गावडे (कर्जदार) सौ. संजना सचिन गावडे (सह-कर्जदार) (एलसी क्र. ००२-०००००९९३ मुंबई शाखा)	₹. १७,९०,७३१/- रुपये सतरा लाख नव्वद हजार सातशे एकतीस मात्र	०६-मे-२१	फ्लॅट क्र. ०४, तळमजला, ए विंग, रोशनी अपार्टमेंट, बिल्डिंग क्र. ए/बी/सी/डी, प्लॉट क्र. ३, सर्व्हे क्र. ५९/४, सर्व्हे क्र. ५९ आणि प्लॉट क्र. ५, सर्व्हे क्र. ५९, निळेमोरे, नालासोपारा, महाराष्ट्र - ४०३२०१
९.	श्री. एकनाथ वासुदेव पर्व (कर्जदार) सौ. पुजा एकनाथ पर्व (सह-कर्जदार) (एलसी क्र. ००२-००००१०५४ मुंबई शाखा)	₹. २,९५,७८२/- रुपये दोन लाख पंच्याणव हजार सातशे व्हाणेशी मात्र	०६-मे-२१	फ्लॅट क्र. बी/२१०, २ रा मजला, बिल्डिंग क्र. २, गुरु दर्शन अपार्टमेंट, पी आणि टी कॉलनी, सोसायटीमध्ये गुरु दर्शन सोपच्यस लि., सर्व्हे क्र. ४०/३/२, नांदिवली - डोंबिवली - पू, महाराष्ट्र - ४२१३०६
१०.	श्री. सुनिल रामदास भोईर (कर्जदार) सौ. भुषणा सुनिल भोईर (सह-कर्जदार) (एलसी क्र. ००२-००००१३०६ मुंबई शाखा)	₹. २०,७९,८७९/- रुपये वीस लाख एकोणेशी हजार आठशे एकोणेशी मात्र	०६-मे-२१	फ्लॅट क्र. २०३, २ रा मजला, वक्रुदंड प्लाझा, सी विंग, सर्व्हे क्र. १३५/३ भाग, १३६/३, १३७/२, गाव काशेडी, ता. भिवंडी, जि. ठाणे - महाराष्ट्र - ४२१३०२
११.	श्री. प्रशांत पी. दुखडे (कर्जदार) सौ. प्रांजल प्रशांत दुखडे (सह-कर्जदार) (एलसी क्र. ००२-००००१३१६ मुंबई शाखा)	₹. २५,९४,१७३/- रुपये पंचवीस लाख चौऱ्याणव हजार एकशे व्याहतर मात्र	०६-मे-२१	फ्लॅट क्र. ३०२, ३ रा मजला, बिल्डिंग क्र. २, बी विंग, जगन्नाथ धाम बिल्डिंग क्र. २, बी विंग, सर्व्हे क्र. २९/२पी, गाव नांदिवली, कल्याण, महाराष्ट्र - ४२१२०१
१२.	श्री. अमलाशांकर शिवप्रसाद चौबे (कर्जदार) सौ. रंजना अमलाशांकर चौबे (सह-कर्जदार) (एलसी क्र. ०३७-०३७००३२१ ठाणे शाखा)	₹. ९,२३,००३/- रुपये नऊ लाख तेवीस हजार तीन मात्र	०६-मे-२१	फ्लॅट क्र. २०१, २ रा मजला, ए विंग, गणेश कृपा अपार्टमेंट, चंद्रगडा, घर क्र. ६५७, विभाग क्र. ९, महाराष्ट्र - ४०११०७
१३.	श्री. दिपंकर दिलीप मित्रा (कर्जदार) श्री. सुभंकर दिलीप मित्रा (सह-कर्जदार १) सौ. अनिता दिलीप मित्रा (सह-कर्जदार २) (एलसी क्र. ०३७-०			